

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक: इएसए-१००२/प्र.क्र.८४९४/ऊर्जा-५

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक:-३१.७.२००३.

वाचा:- शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/
रोस्वरो-१, दिनांक १७ ऑगस्ट, २००२

प्रस्तावना:-

वर उल्लेखिलेल्या शासन निर्णयातील मुद्दे व धोरणाच्या विविध बाजू याची अंमलबजावणी शासनाच्या सर्व विभागांनी करावयाची असल्याने या विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, अंगीकृत उपक्रम, अंगीकृत व्यवसाय इत्यादींचे बाबतीत स्पष्ट आदेश देण्यासंबंधी शासन स्तरावर विचार चालू होता. तदनुषंगाने मुख्य अभियंता (विद्युत)सां. बां. विभाग/म. रा.वि.मंडळ /महाऊर्जा यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्तरावरील कंत्राटी पध्दतीने दिली जाणारी कामे व खोरी केला जाणारा नाल/ वस्तूपैकी काही आरक्षण पंजीकृत सहकारी सेवा संस्था किंवा लोकसेवा केंद्राना उपलब्ध करून देण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय:-

वर उल्लेख केलेल्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या दिनांक १७ ऑगस्ट, २००२ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ९ ते ११ इथे नमूद केलेल्या बाबीसंबंधी किंवा कामासंबंधी ज्या ठिकाणी रेटलिस्ट किंवा डिस्ट्रीक्ट शोडयुल ऑफ रेट किंवा विभागाने ठरविलेला दर उपलब्ध असेल तेथे त्या दराने बेरोजगारांचे सेवा सहकारी संस्थेस विना निविदा कामे द्यावीत.

ज्या बाबीसंबंधी रेट लिस्ट किंवा डिस्ट्रीक्ट शोडयुल ऑफ रेट उपलब्ध नाहीत व निविदा मार्गावरील आवश्यक आहे, तेथे निविदा मार्गाविरूद्ध यावे व त्यांच्या निविदा स्वीकृत करण्यात याव्यात. प्राप्त झालेल्या निविदांमध्ये ज्या निविदांचा दर सर्वात कमी आहे त्या दराने कामे बेरोजगारांचे सहकारी संस्थेस (First right of refusal) प्रथमतः प्रदान करण्याकरिता आमंत्रित करण्यात यावे. बेरोजगारांच्या सहकारी संस्थेने या दराने कामे करण्यास नकार दिला तर ते काम नियमाप्रमाणे सर्वात कमी दराच्या निविदाधारकास देण्यात यावे.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडे कोणत्याही प्रकारची कामे बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना गुणवत्तेच्या आधारे सुपुढं करण्यासाठी सध्या उपलब्ध नसल्यामुळे कामांची यादी तयार करण्यात आलेली नाही. तथापि भविष्यात त्यांचेकडे कामे उपलब्ध झाल्यास अशा कामांची यादी करून सध्या कामे बेरोजगारांचे सहकारी सेवा संस्थांकडून व लोकसेवा केंद्रांकडून करण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांमध्ये स्थानिक स्तरावर (कार्यकारी अभियंता यांचे स्तरावर) खालील प्रकारची कामे करण्यात येतात

- १) विद्युत विलाचे वाटप
- २) डाटा पॅर्चींग करणे
- ३) वीज जोडणी करणे
- ४) थकबाकी असणा-या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करणे
- ५) कार्यालयाची स्वच्छता, फर्निचर दुरुस्ती, कुलर दुरुस्ती इत्यादी किरकोळ कामे
- ६) एच. टो., एल. टो. लाईन व ट्रान्सफार्मरची कामे.

या कामांसंदर्भातील स्पर्धात्मक निविदा केवळ बेरोजगारांच्या संस्थांकडूनच मागविण्यात याव्यात. वर उल्लेखिलेली यादी ही नमुनादायक आहे तसेच कोणती कामे सुपुढं करण्यात येतील याबाबत स्थानिक परिस्थितीची जाण ठेवून साकल्याने विचार करून यादी समग्र करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांमार्फत खरेदी करण्यात येणा-या मालाचे वर्गीकरण करून ज्या मालांचे उत्पादनाकरिता उच्च तंत्रज्ञानाची गरज नाही अशा मालांचे/ वस्तूंची समग्र यादी तयार करण्यात यावी. या वस्तू किंवा मालां खरेदी करताना बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून किमान २५ टक्के आणि महिला बचत गटानांमार्फत किमान २५ टक्के वापरमाणे वस्तूंची खरेदी करण्यात यावी.

बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थेस व लोकसेवा केंद्रास कामे प्रदान करताना किंवा मालाची/ वस्तूंची खरेदी करण्याचे बाबत खालील सूचना लक्षात घ्याव्यात:-

- अ) बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था/ लोकसेवा केंद्राना कामे मिळाल्यानंतर त्रेंकांकडून काही निकषावर निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक क्षमतेच्या कारणास्तव अशी कामे देण्यास नकार देवू नये.
- ब) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या अधिका-यांशी उप संचालक तसेच जिल्हास्तरावरील सहायक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी संपर्क साधतील त्यांना सहकार्य करण्यात यावे. सेवा सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी व उत्तम वंदण्यासाठी योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांचे अधिका-याने करावे.
- क) दर महिन्याला मंडळांच्या अधिका-यांनी स्थानिक अधिका-यांच्या बैठका घेवून त्या बैठकांमध्ये बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था/ लोकसेवा केंद्राना दिलेल्या कामांचा आढावा घेण्यात यावा. कामे देण्याबाबत ज्या अडचणी येतील त्याचे निराकरण करण्यात यावे.

ड) बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था /लोकसेवा केंद्राना काम देण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात असेल तर अशा अधिका-यांविरुद्ध नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

इ) कंत्राटी पध्दतीने कामे देण्याचे अधिकार ज्या अधिका-यांकडे आहेत त्यांच्यापर्यंत या संबंधाच्या वर उल्लेखिलेल्या सूचना देण्यात याव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(जयंत कांबळे)

सचिव (ऊर्जा)

प्रत माहितीसाठी-

- १)अध्यक्ष, म.रा.वि.मंडळ, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१,
- २)महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, त्रिदलननगर समोर, येरवडा, पुणे-४११००६
- ३)मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, ३ रा मजला, प्रशासकीय इमारत, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०७१.
- ४) सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवीन प्रशासकीय भवन, १४ वा मजला, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) आयुक्त, (रोस्वरो) संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,
- ६)मा. मंत्री (रोस्वरो) यांचे खाजगी सचिव,
- ७)मा. मंत्री (ऊर्जा) यांचे खाजगी सचिव,
- ८)मा. राज्यमंत्री (रोस्वरो) यांचे खाजगी सचिव,
- ९)मा. राज्यमंत्री (ऊर्जा) यांचे खाजगी सचिव,